

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
सोमवार, दिनांक ३१ जुलै, २०१७
(दुपारी १२.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे.

(क) संसदीय कार्य मंत्री : "विधानपरिषदेच्या दिनांक ६ मार्च, २०१७ ते ७ एप्रिल, २०१७ या कालावधीतील सन २०१७ च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात तसेच २० मे, २०१७ ते २२ मे, २०१७ या कालावधीतील दुसऱ्या अधिवेशनात मा.मंत्री / मा.राज्यमंत्री महोदयांनी विधानपरिषद सभागृहात दिलेल्या एकूण २८० आश्वासनांची यादी, तसेच सन २०१७ चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन व दुसरे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर, पूर्तता करण्यात आलेल्या एकूण २३१ आश्वासनांच्या पूर्ततेच्या विवरणपत्रांची यादी" सभागृहासमोर ठेवतील.

(ख) परिवहन मंत्री : "महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा प्रशासन अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

तीन : (क) म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचना — (असल्यास).

(ख) म.वि.प.नियम ९३ अन्वये सूचनांची निवेदने -

(१) श्री.धनंजय मुंडे, वि.प.स. यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील सूचना क्रमांक १ वर मुख्यमंत्री निवेदन करतील :-

"मुंबई विमानतळाची उंचीची मर्यादा ओलांडून कोणत्याही एन.ओ.सी. विना व विमानतळ प्राधिकरणाच्या बोगस एन.ओ.सी. जोडून विकासकांकडून मुंबई विमानतळ परिसरात केलेली अनेक अनधिकृत बांधकामे."

(२) श्रीमती विद्या चव्हाण, वि.प.स. यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील सूचना क्रमांक ५ वर मुख्यमंत्री निवेदन करतील :-

"मुंबई आरे फिल्टरपाडा येथील दोन मुलांवर तेथील गुंडाने

लैंगिक अत्याचार केल्यानंतर गुंडांच्या दहशतीतून विष प्यायलेल्या दोन मुलांपैकी एका मुलाचा दिनांक ११ जुलै, २०१७ रोजी मृत्यू झाला असून दुसरा मुलगा हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ असणे."

- (३) **श्री.जगन्नाथ शिंदे, वि.प.स.** यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील **सूचना क्रमांक ६** वर **मुख्यमंत्री** निवेदन करतील :-

"पूर्णा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथील बेकायदेशीर रासायनिक गोदामाला लागलेल्या आगीत ९ कामगार होरपळून मृत पावल्याची घटना घडली असून शासनाने तेथील बेकायदेशीर गोदामे बंद करण्याचे आदेश दिले असतांनाही याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसणे."

- (४) **श्री.संजय दत्त, वि.प.स.** यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील **सूचना क्रमांक ३** वर **वित्त मंत्री** निवेदन करतील :-

"जीएसटी लागू झाल्याने कापसाच्या सुतावर ५ टक्के आणि कृत्रिम धाग्याच्या सुतावर १८ टक्के कर याशिवाय ५ टक्के सेवाकर अशा पध्दतीने वेगवेगळ्या ३३ टक्क्यांपर्यंत कर भरावा लागत असल्याने राज्यातील अडचणीत आलेला यंत्रमाग उद्योग."

- (५) **श्री.जयवंतराव जाधव, वि.प.स.** यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील **सूचना क्रमांक ४** वर **वित्त मंत्री** निवेदन करतील :-

"हातमाग पैठणी साडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे रेशीम व जरी या कच्च्या मालासोबतच पैठणी विक्रीसाठी जीएसटी मधून सूट देण्याची येवला, जि.नाशिक येथील हातमाग विणकरांची होत असलेली मागणी."

- (६) **सर्वश्री जयंत पाटील, बाळाराम पाटील, वि.प.स.** यांच्या पुढील निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील **सूचना क्रमांक २** वर **सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री** निवेदन करतील:-

"अलिबाग तालुक्यातील (जि.रायगड) अलिबाग-बेलकडे-सुडकोली-रोहा हा राज्य मार्ग जुलै, २०१७ मध्ये वा त्यासुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे दळणवळणाच्या दृष्टीने नादुरस्त व खड्डेमय झालेला असणे."

चार : लक्षवेधी सूचना — (म.वि.प. नियम १०१ अन्वये) -

(शुक्रवार, दिनांक २८ जुलै, २०१७ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु राखून ठेवण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना) —

(अनुक्रमांक (१) व (२) —

(१) **सर्वश्री. नरेंद्र पाटील, धनंजय मुंडे, हेमंत टकले, सुनिल तटकरे, किरण**

पावसकर, अॅड. निरंजन डावखरे, श्री. आनंद ठाकूर, अॅड. राहुल नार्वेकर, सर्वश्री. अनिल भोसले, संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, सर्वश्री. जगन्नाथ शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, आनंदराव पाटील, नारायण राणे, जयवंतराव जाधव, अमरसिंह पंडित, सतिश चव्हाण, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री. कपिल पाटील, अॅड. जयदेव गायकवाड, विक्रम काळे, श्रीमती विद्या चव्हाण, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"मुंबईतील भायखळा येथील कारागृहातील भ्रष्टाचार व कारागृह प्रशासनाकडून निकृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना देण्यात येत असल्याची तक्रार करण्यावरून तसेच दोन अंडी व पाच पावांचा हिशेब न लागल्यावरून दिनांक २३ जून, २०१७ रोजी वा त्या सुमारास कारागृहात वॉर्डन असलेल्या मंजुळा शेट्ये या आरोपी महिलेची क्रूरपणे हत्या झाल्याची गंभीर घटना नुकतीच उघडकीस येणे, मंजुळा शेट्ये यांचा मृत्यू मारहाण आणि अमानुष अत्याचारामुळे झाल्याचे जे.जे. रुग्णालयाने सादर केलेल्या दुसऱ्या शवविच्छेदन अहवालात निदर्शनास येणे, मंजुळा शेट्येच्या शरीरावर आणि डोक्यावर मारहाणीच्या जखमा आढळून येणे, अनेक वर्षांपासून तेथे महिला आरोपींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची दाट शक्यता असणे, तसेच मंजुळा शेट्येवरील लैंगिक अत्याचारात लाठीचा वापर झाल्याची तक्रार असून जेल अधिकांसह पोलिसांनी कारागृहातील वीजपुरवठा खंडीत करून मंजुळा शेट्ये यांना मारहाण केल्याची साक्ष इंद्राणी मुखर्जी या आरोपीकडून देण्यात येणे, तसेच तेथील वैद्यकीय तज्ञांनी एन.व्ही.आर. मधून सी.सी. टीव्ही कॅमेऱ्याचे चित्रिकरण मिळविले असता या चित्रिकरणात जेलर मनिषा पोखरकर व एकूण सहा आरोपी महिला पोलिस मंजुळा शेट्ये हिला मारहाण करताना दिसत असणे व कारागृहातील पुरावे नष्ट करण्यासाठी मालमत्तेची देखील नासधूस करण्यात येणे, मंजुळा शेट्येच्या शिक्षेचा कालावधी काही दिवसातच पूर्ण होणार असल्याने तीची सुटका होणार असणे, मात्र भायखळा कारागृहातील लैंगिक शोषणाचे अनेक धोगेदोरे मंजुळा शेट्येला माहित असल्याने सुत्रधारांनी तीची हत्या करण्याचा कट केल्याची धक्कादायक माहिती जनमानसात पसरलेली असणे, साक्षीदार व पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे देण्याबाबत मागणी असणे, मंजुळा हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या तुरुंग पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी या प्रकरणातील आरोपींच्या पाठीशी उभे राहण्याचे उघडपणे व्हॉट्सअॅप ग्रुपवरून आवाहन करणे, या प्रकरणाची राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून सी.आय.डी. चौकशी करण्याची होत असलेली मागणी, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(२) **सर्वश्री. धनंजय मुंडे**, संजय दत्त, शरद रणपिसे, अशोक ऊर्फ भाई जगताप, रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, सर्वश्री. आनंदराव पाटील, जगन्नाथ शिंदे, सतिश चव्हाण, विक्रम काळे, अॅड. राहुल नार्वेकर, सर्वश्री. जयवंतराव जाधव, सुनिल तटकरे, हेमंत टकले, अमरसिंह पंडित, अॅड. निरंजन डावखरे, प्रा. जोगेन्द्र कवाडे, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"गंगाखेड जि. परभणी येथील गंगाखेड शुगर अॅड एनर्जी या खाजगी साखर कारखान्याने बँकांशी संगनमत करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे हजारो शेतकऱ्यांच्या नावे ३२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याची गंभीर बाब माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्या सुमारास उघडकीस येणे, शेतकऱ्यांचे वैयक्तिक कर्ज मागणीचे कोणतेही अर्ज नसतांनाही कारखान्याचे चेअरमन श्री. रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने तब्बल आठ ते दहा हजार शेतकऱ्यांच्या नावे आंध्रा बँकेकडून ३९.१७ कोटी, युनायटेड बँक ऑफ इंडिया ७६.३२ कोटी, बँक ऑफ इंडिया ७७.५९ कोटी, सिंडीकेट बँक ४७.२७ कोटी, युको बँक ४७.७८ कोटी, रत्नाकर बँक ४०.२० कोटी अशी एकूण ३२८ कोटी रुपयांची खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस कर्ज प्रकरणे करून सदर रक्कम कारखान्याकडे वर्ग करणे, मृत शेतकऱ्यांच्या नावावरही कर्ज मंजूर केल्याच्या बाबी उघडकीस येणे, या फसवणूकी प्रकरणी श्री.गिरीधर शिवाजी सोळंके, रा.नागापूर, ता.परळी या शेतकऱ्यांने दिनांक ५ जुलै, २०१७ रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर व मा. न्यायालयात तक्रार केल्यानंतर सदर प्रकरणाला वाचा फुटणे, प्रत्यक्षदर्शी ३२८ कोटी रुपयांचा घोटाळा दिसत असला तरी १५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची १ हजार कोटींच्या वर फसवणूक झालेली असणे, राज्यशासनाने नुकत्याच केलेल्या कर्जमाफीत या शेतकऱ्यांचा समावेश होऊन त्याचा फायदा कारखान्यालाच होणार असणे, फसवणूक झाल्याने हजारो शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले संतापाचे वातावरण, यामुळे शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात निर्माण झालेल्या अडचणी, करोडो रुपयांचे आर्थिक फसवणूकीचे प्रकरण असतांना देखील अद्यापही संबंधितांना अटक झालेली नसणे, त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणे, करोडो रुपयांच्या या फसवणूक प्रकरणाचा विद्यमान न्यायमुर्तीमार्फत स्वतंत्र तपास करण्याची आवश्यकता असणे, याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(३) **सर्वश्री. धनंजय मुंडे**, जयवंतराव जाधव, सुनिल तटकरे, हेमंत टकले, अमरसिंह पंडित, सतिश चव्हाण, अॅड. निरंजन डावखरे, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोहा – अष्टमी नगरपरिषदेने

रोहा शहर मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक २९ या ठिकाणी Accomodation reservation तत्वावर विकसित करणेसाठी पार्किंग आरक्षण ठेवण्यात येणे, याठिकाणी पार्किंगमध्ये बांधकाम करण्याचे काम एका विकासकाला देण्यात येणे, याबाबतचा करार दिनांक १० ऑक्टोबर, २०१४ मध्ये करण्यात येऊन पार्किंगचे काम ३६ महिन्यात पूर्ण करण्याची अट टाकण्यात येणे, विकासकाने विहित मुदतीत पार्किंगचे काम न करता एक वर्षाची मुदतवाढ देण्याची विनंती रोहा-अष्टमी नगरपरिषदेस दिनांक २८ ऑगस्ट, २०१५ रोजी करणे, नगरपरिषदेने त्यांची विनंती मान्य करून त्यांना दिनांक ९ फेब्रुवारी, २०१६ रोजी एक वर्षाची मुदतवाढ देणे, मुदतवाढ देऊनही अद्यापही विकासकाने पार्किंगचे काम पूर्ण न करणे, सदर बाबतीत तळमजला व सहा मॅझेनाईन मजले असे २४ मीटर उंचीचे इमारतीचे नियोजन प्रस्तावित असणे, विकासकाने तळ मजल्याकडील बांधकाम करण्याऐवजी बाजूचेच बांधकाम सुरु करणे, बाजूची जागा अतिक्रमणात असतानासुद्धा त्याठिकाणी बांधकाम करून ते जवळजवळ पूर्ण केलेले असणे, बांधकाम चालू असतांना याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सूचना करूनही बांधकाम न थांबविणे, विकासक व नगरपरिषद यांचेतील करारनाम्याचे त्यामुळे उल्लंघन झालेले असणे, नगरपरिषदेने मुदतवाढ देऊनही विकासकाने त्याकडे दुर्लक्ष करून पार्किंगचे काम अद्यापही वेळेत पूर्ण न करणे, याकडे रोहा नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासन यांचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, त्यामुळे शहरात उद्भवलेली पार्किंगची समस्या, या सर्व प्रकरणाची चौकशी करून यासाठी जबाबदार असणाऱ्या विकासकावर व मुख्याधिकारी यांचेवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कारवाई व शासनाची भूमिका."

(४) श्री. विजय ऊर्फ भाई गिरकर, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथील महावीर नगर येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या मंडईची दुरवस्था झालेली असल्याचे निदर्शनास येणे, सदर मंडईच्या संरक्षण भिंतीवरील लोखंडी जाळ्या, व इतर अल्युमिनियम साहित्य चोरीला जाणे, त्या ठिकाणी परिसरातील इतर सोसायट्यांना देखील या चोरट्यांचा त्रास सहन करावा लागणे, रात्रीच्या वेळेस सदर मंडईमध्ये काही युवक अंधारामध्ये दारू पिण्याचे कृत्य करत असून रात्री उशिरापर्यंत थांबून काही असामाजिक कृत्य करीत असल्याचे आढळून येणे, या ठिकाणी कपोल विद्यानिधी शाळेशेजारी काही निर्वासित लोक झोपड्या बांधून उघड्यावर राहत असून त्याच ठिकाणी जेवण तसेच नैसर्गिक विधी करीत असल्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचे समोर येणे, अशा प्रकारे महानगरपालिकेमार्फत बांधण्यात आलेल्या

मंडईचा दुरुपयोग होणे, सदर ठिकाणी होत असलेली गैरकृत्य थांबविण्याकरिता शासनाने तातडीने करावयाची उपाययोजना, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(५) **अॅड. अनिल परब, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्र्यांचे** लक्ष वेधतील:-

"वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीची झालेली दयनीय अवस्था, शासकीय वसाहतीमध्ये एकूण ३७० इमारती असून त्यांचे सरासरी आर्युमान ४५ ते ५० वर्षांचे असणे, या शासकीय वसाहतीमधील ३७० पैकी ३६ इमारतींचे पुनर्बांधणीचे काम सन २०१४-१५ या अर्थसंकल्पात समाविष्ट असून त्याची अंदाजित किंमत रु १००.८४ कोटी इतकी असून तसेच उर्वरित ३३४ इमारतींची अंतर्गत व बाह्य संरचनात्मक व नुतनीकरणाच्या दृष्टिने कामे हाती घेण्यात येणार असून त्याकरिता सन २०१३-१४ या वित्तीय वर्षात रु ३४.०४ कोटीची कामे करण्यात आल्याचे माहे मार्च - एप्रिल, २०१७ मध्ये विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयानी दिलेल्या लेखी उत्तरावरून स्पष्ट होणे, परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ २५ इमारतींचेच काम अत्यंत धिम्यागतीने सुरु असणे, तर काही इमारतींची कामे अर्धवट अवस्थेत असणे, मा.सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी प्रत्यक्षात सदर वसाहतीची पाहणी करुनही अदयापी कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नसणे, ठेकेदारांना वेळेत देयके मिळत नसल्याने इमारतींच्या उर्वरित कामांकरिता साहित्य आणण्यास होत असलेला विलंब, वसाहतीची दयनीय अवस्था झालेली असतानाही इमारतींच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होणे, वसाहतीतील इमारतींचे दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येत असणे, दरवर्षी हीच प्रक्रिया शासनाकडून होत असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेले नाराजीचे वातावरण, उक्त इमारतींची अतिशय दयनीय अवस्था झालेली असल्यामुळे त्या पाडून इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्याची नितांत आवश्यकता, याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेले तीव्र असंतोषाचे व संतापाचे वातावरण, याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष घालून निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(६) **श्रीमती हुस्नबानू खलिफे, सर्वश्री.** अशोक ऊर्फ भाई जगताप, संजय दत्त, रामहरी रुपनवर, आनंदराव पाटील, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"कोकणातील सांस्कृतिक कलाकार तसेच भजनी, दशावतारी कलावंत यांनी आपल्या सांस्कृतिक कार्याचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटवलेला असणे,

त्यामुळे शासनाने त्यांना वृद्धापकाळात उदरनिर्वाहासाठी दरमहा ठराविक मानधन देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरु केलेली असणे, परंतु सध्याच्या महागाईच्या काळात शासनाकडून मिळणारे हे मानधन तुटपुंजे असणे, त्यामुळे वृद्धापकाळातील वैद्यकीय खर्च व अन्य खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने या कलावंतांना उदरनिर्वाह करणे जिकरीचे होत असणे, या मानधनात शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन सन्माननीय वाढ करावी अशी त्यांनी वारंवार आग्रह मागणी केलेली असणे, परंतु शासन त्याकडे करीत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी या सांस्कृतिक कार्यासाठी जीवन वाहिलेल्या कोकणातील कलावंतांमध्ये शासनाप्रती निर्माण झालेला तीव्र असंतोष व नाराजीची भावना, त्यामुळे शासनाने त्वरीत निर्णय घेऊन कोकणासह राज्यातील सांस्कृतिक कलाकार, भजनी व दशावतारी कलावंत यांच्या मानधनात भरीव वाढ करण्याबाबत करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

पाच : म.वि.प. नियम १०१ - अ अन्वये विशेष उल्लेख - (असल्यास).

- मध्यंतर -

सहा : सन २०१७-२०१८ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा (पहिला दिवस.)

खालील मंत्र्यांच्या मागण्यांवर चर्चा होईल.

१. महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री.
२. वित्त व नियोजन, वने मंत्री.
३. ग्रामविकास, महिला व बाल विकास मंत्री.
४. आदिवासी विकास मंत्री.
५. अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री.
६. वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री.
७. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री.
८. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री.
९. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री.

१०. जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग कल्याण मंत्री.

सात : शासकीय विधेयके -

(क) विधानसभेने संमत केल्याप्रमाणे - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

(१) "सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ३६ - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०१७"

विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ३६ - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०१७ खालील सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतित्वत्त दोन महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- | | |
|--------------------------------|---|
| (१) महसूल मंत्री | (२) श्री. धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेता तथा वि.प.स. |
| (३) श्री.नारायण राणे, वि.प.स. | (४) श्री.शरद रणपिसे, वि.प.स. |
| (५) अॅड.निरंजन डावखरे, वि.प.स. | (६) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स. |
| (७) श्री.सतिश चव्हाण, वि.प.स. | (८) डॉ.नीलम गोन्हे, वि.प.स. |
| (९) श्री.कपिल पाटील, वि.प.स. | (१०) श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, वि.प.स. |

(२) "सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ३७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१७"

विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. धनंजय मुंडे, शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ३७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१७ खालील सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतित्वत्त दोन महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- | | |
|--------------------------------|---|
| (१) मुख्यमंत्री | (२) श्री. धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेता तथा वि.प.स. |
| (३) श्री.नारायण राणे, वि.प.स. | (४) श्री.शरद रणपिसे, वि.प.स. |
| (५) अॅड.निरंजन डावखरे, वि.प.स. | (६) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स. |
| (७) श्री.सतिश चव्हाण, | (८) डॉ.नीलम गोन्हे, वि.प.स. |

वि.प.स.
(९) श्री.कपिल पाटील,
वि.प.स.

(१०) श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर,
वि.प.स.

(३) "सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ३८ - महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) विधेयक, २०१७"
विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद रणपिसे,
वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ३८ - महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) विधेयक, २०१७ खालील सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त दोन महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(१) ग्रामविकास मंत्री

(२) श्री. धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेता
तथा वि.प.स.

(३) श्री.शरद रणपिसे, वि.प.स.

(४) श्री.संजय दत्त, वि.प.स.

(५) अॅड.निरंजन डावखरे,
वि.प.स.

(६) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप,
वि.प.स.

(७) श्री.सतिश चव्हाण,
वि.प.स.

(८) डॉ.नीलम गोन्हे, वि.प.स.

(९) श्री.कपिल पाटील,
वि.प.स.

(१०) श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर,
वि.प.स.

(ख) विधानसभेने संमत केल्यास - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

(१) "सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ४० - श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) (सुधारणा) विधेयक, २०१७"

(ग) विधानसभेने दुसऱ्यांदा संमत केल्याप्रमाणे - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

(१) "सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक १२ - शिकाऊ उमेदवार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१७"

(२) "सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक १६ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७"

(३) "सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक २४ - महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) (सुधारणा) विधेयक, २०१७"

आठ : (शुक्रवार, दिनांक २८ जुलै, २०१७ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात

दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) —

सर्वश्री. शरद रणपिसे, धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनिल तटकरे, संजय दत्त, हेमंत टकले, अशोक ऊर्फ भाई जगताप, जयंत पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, श्री.कपिल पाटील, अॅड. जनार्दन चांदुरकर, आर्कि.अनंत गाडगीळ, सर्वश्री.अमरसिंह पंडित, सुभाष झांबड, किरण पावसकर, चंद्रकांत रघुवंशी, जयवंतराव जाधव, रामहरी रुपनवर, श्रीमती विद्या चव्हाण, श्रीमती हुस्नबानू खलिफे, सर्वश्री.सतिश चव्हाण, अमरनाथ राजुरकर, अॅड.निरंजन डावखरे, सर्वश्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील, ख्वाजा बेग, डॉ. सुधीर तांबे, सर्वश्री.आनंद ठाकूर, हरिसिंग राठोड, अब्दुल्ला खान दुराणी, आनंदराव पाटील, विक्रम काळे, नरेंद्र पाटील, अॅड.जयदेव गायकवाड, अॅड.राहुल नार्वेकर, सर्वश्री. प्रकाश गजभिये, रामराव वडकुते, जगन्नाथ शिंदे, वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव — (चर्चा व मंत्र्यांचे उत्तर) —

"मुंबईसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती, नवनिर्मित नगरपंचायतींमध्ये असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, त्यामुळे विकासकामात होत असलेले अडथळे, सर्व महानगरपालिकांमध्ये पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा व पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली समस्या, मालमत्ता कराच्या संकलनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असणे, जी.एस.टी. मुळे महानगरपालिकांना एलबीटीची प्रतिपूर्ती करण्यात न आल्यामुळे महानगरपालिका व नगरपालिका यांची अर्थव्यवस्था कोलमडून जाणे, मुंबई महानगरपालिकेतील रस्ते, नालेसफाई व डंपिंगच्या संदर्भातील गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश मा.मुख्यमंत्र्यांनी देऊन त्यावर पुढे कोणतीच कार्यवाही न होणे, जेएनएनयूआरएम योजना बंद केल्यामुळे अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पासंबंधी शासनाची भूमिका, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा उडालेला बोजवारा, बहुतांशी नगरपरिषदांत चटईक्षेत्र, टीडीआर व ऑटो डीसीआर घोटाळे शासनाच्या निदर्शनास आणून अद्यापही कोणतीच कारवाई न होणे, राज्य शासनाने रियल इस्टेट कायदा मंजूर करणे, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्याने रियल इस्टेट कायदा मंजूर केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांमध्ये निर्माण झालेली चिंतेची परिस्थिती, या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासनाकडूनच निर्माण होत असलेले अडथळे, मुंबईतील मैदानांचा लिलाव, गृहनिर्माण धोरण अनिश्चिततेमुळे रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प, एसआरए अंतर्गत रखडलेले प्रकल्प व धारावी पुनर्विकास प्रकल्प, म्हाडा वसाहती, बीडीडी, बीआयटी चाळी व उपकरप्राप्त इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, संक्रमण शिबीरातील घुसखोरीचा प्रलंबित प्रश्न, मुंबई शहरासह अन्य महानगरांमध्ये निर्माण झालेली वाहतुकीची समस्या, बेस्ट प्रशासन व मुंबई महापालिका आयुक्त यांच्यातील संघर्ष विकोपाला जाणे, मुंबई महापालिका, एमएमआरडीए, म्हाडा आणि सिडको यांच्यात असलेला समन्वयाचा अभाव,

सिडकोकडून देण्यात आलेल्या भूखंडाचा होणारा दुरुपयोग, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील सफाई कामगारांच्या समस्यांकडे झालेले दुर्लक्ष तसेच राज्यातील जनतेची अस्मिता असलेले मुंबईतील आंबेडकर भवन महानगरपालिकेने तोडण्यास परवानगी देणे, त्यामुळे राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या नियोजनात राज्य शासन अपयशी ठरून स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक कोंडी होऊन विकासाला बसलेला खीळ, त्यामुळे जनतेत पसरलेला तीव्र असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

नऊ : अर्धा-तास चर्चा — म.वि.प. नियम ९२ अन्वये (बैठकीच्या शेवटी) -

(शुक्रवार, दिनांक २८ जुलै, २०१७ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु प्रलंबित असलेल्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना — (अनुक्रमांक (१) व (२)) —

(१) श्री.सुनिल तटकरे, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"मुंबईतील गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या गिरणी कामगारांचे मुंबईत पुनर्वसन व्हावे यासाठी सन १९९१ मध्ये शासनाने डीसीरूल ५८ मध्ये खास तरतूद करून गिरणी कामगारांचे पुनर्वसन करण्यासाठी व्यवस्था करून ठेवणे, तत्कालीन माजी मुख्यमंत्री यांनी मुंबईतील गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना घरे मिळवून देण्यात येणे, सन १९८२ पर्यंतच्या संपात उध्वस्त झालेल्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना तत्कालीन मा.मुख्यमंत्र्यांनी एम.एम.आर.डी.ए. ला त्यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे देण्याचे आदेश देणे, परंतु ही घरे मुंबई प्रदेशात येत नसल्यामुळे जिल्हयातील गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणे, यासंदर्भात गिरणी कामगार, वारस उत्कर्ष संघ, मुंबई यांनी दिनांक २७ जुलै, २०१६ रोजी संपूर्ण जागेच्या प्रस्तावासह गिरणी कामगारांना व वारसांना परवडणाऱ्या किंमतीत एकाच ठिकाणी संपूर्ण गिरणगाव वसेल असा प्रस्ताव सादर करणे, यावर मा.मुख्यमंत्री यांनी १५ दिवसात यावर निर्णय घेवू असे आश्वासन देणे, परंतु अद्यापही यावर कोणताही निर्णय न होणे, त्यामुळे गिरणी कामगार व वारसात पसरलेला तीव्र असंतोष, मुंबईतील गिरणीमध्ये काम करणाऱ्या गिरणी कामगार व वारसांचे मुंबईतच पुनर्वसन व्हावे यासाठी सन १९९१ मध्ये डीसीरूल मध्ये खास तरतूद केल्यानुसार गिरणी कामगारांचे व वारसांचे मुंबईतच पुनर्वसन करण्याच्या प्रस्तावावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(२) प्रा.अनिल सोले, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"नागपूर येथील एम्प्रेस सिटीच्या विकासकाकडून ग्राहकांची फसवणूक

केली जात असल्याचे निदर्शनास येणे, त्यामुळे तेथील रहिवाश्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणे, एम्प्रेस सिटीचे बांधकाम मुंबई येथील विकासकाकडून १० वर्षांपूर्वी पूर्ण झालेले असणे, परंतु ग्राहकांना निवासासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसणे, बांधकामाची गुणवत्ता वाईट असणे, पिओपीचे काम खूपच निकृष्ट दर्जाचे असणे, टाईल्स योग्य पध्दतीचे नसणे, पार्कींग समस्या निर्माण होणे, फ्लॅट धारकांना प्रत्येक विंगला योग्य लिफ्टची सोय उपलब्ध नसणे, त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होणे, एम्प्रेस सिटीतील रहिवाश्यांना न्याय मिळवून देण्याच्यादृष्टीने उक्त प्रकरणी चौकशी करून विकासकावर कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(३) श्री.जगन्नाथ शिंदे, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सन २०११-१२ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या सिमेंटीकरणाची सुमारे ३७४ कोटी रुपयांची कामे सुरु करण्यात आलेली असणे, मात्र सुरुवातीपासून मागील पाच वर्षात सातत्याने या कामांतील अनियमितता, दिरंगाई व महिन्याभरात रस्त्यांना तडे गेल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असणे, कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावर काम सुरु असून आजमितीस त्यावर छोटे छोटे खडे पडलेले असणे, काही ठिकाणी रस्त्याचा वरील भाग उखडून गेलेला असणे, तर डोंबिवली आणि कल्याण पुर्वेती काही ठिकाणी असाच प्रकार निदर्शनास आलेला असणे, या रस्त्यांची ठेकेदारांमार्फत कामे चालू असताना त्यावर देखरेख ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आपले अधिकारी नियुक्त करावे व काम चालू असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फलक लावून त्याठिकाणी देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याचा फोन नंबर अशी माहिती देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेस लेखी निवेदनाद्वारे कळवूनही कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष, एकूणच महानगरपालिकेच्या कामाची पद्धत व शासकीय निधीचा अपव्यय होत असणे, सदरहू कामाचे शासकीय संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची लोकप्रतिनिधींकडून होत असलेली मागणी, त्याकडे महानगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष, सबब कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शासनाच्या निधीतून तयार करण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(४) श्रीमती विद्या चव्हाण, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर

चर्चा उपस्थित करतील.

"सन २०१३ मध्ये लोकप्रतिनिधींनी मुंबई ग्रॅण्ट रोड ब्राम्हणवाडी येथील शीतल इस्टेट मधील ९ उपकर प्राप्त चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमाचे उल्लंघन करुन ना-हरकत परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणे, माहे डिसेंबर, २०१६ मध्ये या तक्रारीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत सुरु करण्यात येणे, म्हाडाचे ३० ते ४० करोडचे नुकसान होऊनही अद्यापी चौकशी पूर्ण न होणे, उक्त प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करुन उक्त चाळींच्या रहिवाश्यांना न्याय मिळवून देण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

विधान भवन,

मुंबई,

दिनांक : २९ जुलै, २०१७.

उत्तमसिंग चव्हाण,

सचिव,

महाराष्ट्र विधानपरिषद.